

महाराष्ट्र शासन

जलसंपदा विभागातील भू-वैज्ञानिक सहायक या संवर्गातील कर्मचा-यांची दि.१/१/२०११ रोजीची (दि. १/१/१९८३ ते दि.३१/१२/२०१० या कालावधीची) अंतरिम (तात्पुरती) ज्येष्ठतासूची

महाराष्ट्र शासन

जलसंपदा विभाग

शासन परिपत्रक :-क्रमांक ज्येष्ठता १२१०/(२/११) आ(तांत्रिक)

मंत्रालय, मुंबई- ४०००३२.

दिनांक ०६/०२/२०१२.

वाचा : शासन परिपत्रक जलसंपदा विभाग :-क्रमांक ज्येष्ठता ११०८/(२७१/२००८) आ(तांत्रिक)
दिनांक ०१/०६/२००९

शासन परिपत्रक :

जलसंपदा विभागात भू-वैज्ञानिक सहायक या संवर्गातील कर्मचा-यांची दि.३१/०८/२००८ रोजीची अंतिम ज्येष्ठतासूची शासन परिपत्रक, पाटबंधारे विभाग, क्रमांक ज्येष्ठता ११०८/(२७१/२००८) आ(तांत्रिक) दिनांक ०१/०६/२००९ अन्वये प्रसिध्द करण्यात आली होती. त्या यादीत सदर संवर्गात दि. १/९/२००८ ते दि. ३१/१२/२०१० या कालावधीत नियुक्ती दिलेल्या भू-वैज्ञानिक सहायकांची नावे व नोंदी समाविष्ट करून तसेच सेवानिवृत्त तसेच निधन झालेल्या/ सेवेत नसलेल्या कर्मचा-यांची नावे वगळून जलसंपदा विभागातील भू-वैज्ञानिक सहायक या संवर्गातील कर्मचा-यांची दि.१/१/२०११ रोजीची (दि. १/१/१९८३ ते दि.३१/१२/२०१० या कालावधीची) अंतरिम (तात्पुरती) ज्येष्ठतासूची सोबतच्या परिशिष्टात प्रसिध्द करण्यात येत आहे.

२. सर्व परिमंडळीय अधिका-याना कळविण्यात येते की ही अंतरिम (तात्पुरती) ज्येष्ठतासूची सर्व भू-वैज्ञानिक सहायकांच्या तात्काळ निदर्शनास आणावी.

३. सदर ज्येष्ठता सूचीमध्ये काही चुका / त्रुटी आढळून आल्यास किंवा काही आक्षेप असल्यास त्याबाबत हे परिपत्रक प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासून तीन आठवड्यांच्या आत शासनाकडे योग्य मार्गाने

तसेच आवश्यक त्या कागदपत्रांच्या साक्षांकित प्रतीसह लेखी स्वरूपात कळवावे. विहित वेळेत व विहित मार्गाने प्राप्त न झालेले आक्षेप विचारात घेण्यात येणार नाहीत याची कृपया नोंद घ्यावी.

३. सदर परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आली असून त्याचा संगणक संकेतांक २०१२०२०६१०२३५९२५९००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल त्यांच्या आदेशानुसार व नावाने.

(अ.अ.कोदे)

शासनाचे उप सचिव

प्रत :-

- १) अधिक्षक अभियंता, दक्षता पथक, ठाणे व परिमंडळीय अधिकारी , मुंबई परिमंडळ
- २) अधिक्षक अभियंता, कोयना बांधकाम मंडळ, सातारा व परिमंडळीय अधिकारी , कोल्हापूर परिमंडळ
- ३) अधिक्षक अभियंता, पाटबंधारे संशोधन व विकास संचालनालय, पुणे व परिमंडळीय अधिकारी , पुणे परिमंडळ
- ४) अधिक्षक अभियंता, मध्यवर्ती संकल्पचित्र संघटना (दरवाजे) मंडळ नाशिक व परिमंडळीय अधिकारी , नाशिक परिमंडळ
- ५) अधिक्षक अभियंता, दक्षता पथक, औरंगाबाद व परिमंडळीय अधिकारी , औरंगाबाद परिमंडळ
- ६) अधिक्षक अभियंता, दक्षता पथक, नागपूर व परिमंडळीय अधिकारी , नागपूर परिमंडळ
- ७) अधिक्षक अभियंता, दक्षता पथक, अमरावती व परिमंडळीय अधिकारी , अमरावती परिमंडळ

प्रत : आ (वर्ग-२) कार्यासन , जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई

प्रत : आ. (तांत्रिक) संग्रहार्थ.

प्रपत्र

जलसंपदा विभागातील भू-वैज्ञानिक सहायक संवर्गाची दिनांक ३१/१२/२०१० रोजीच्या तात्पुरत्या ज्येष्ठतासूची करिता माहिती

भू-वैज्ञानिक सहायक संवर्गात दिनांक १/१/१९८३ ते दिनांक ३१/१२/२०१० या कालावधीत नियमित नियुक्त झालेल्या अधिकारी / कर्मचा-यांची अंतरिम ज्येष्ठतासूची

अ.क्र.	ज्येष्ठता क्रमांक	नाव	प्रवर्ग # (नियुक्ती नंतर प्रवर्ग बदलला असल्यास त्याचा दिनांक)	जन्मतारीख	नियुक्ती दिनांक	नियुक्तीचा मार्ग \$ (सरळसेवेने / पदोन्नतीने) तसेच सरळसेवेने नियुक्त उमेदवारांचा गुणवत्ता क्रमांक व परीक्षेचे वर्ष)	ज्येष्ठता दिनांक / ज्येष्ठतेचा मानीव दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक	शैक्षणिक अर्हता	सध्या कार्यरत कार्यालय	अभिप्राय
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२
१	१	जी.एम.रे	खुला	०७.०६.१९६१	०७.२.१९८३	सरळसेवेने	०७.२.१९८३	३०.०६.२०१९	एम.एस.सी (भुशास्त्र)	कृष्णा पाणी तंटा लवाद विशेष कक्ष, पुणे	
२	२	सु.रा.साले	खुला	०१.०२.१९६५	१९.५.१९८६	सरळसेवेने	१९.५.१९८६	३१.०१.२०२३	बी.एस.सी (भुशास्त्र)	औरंगाबाद पा.मं. औरंगाबाद	
३	३	कि. ग. भोंगाडे	इ.मा.व.	१५.०२.१९६०	०२.६.१९८६	सरळसेवेने	०२.०६.१९८६	२८.०२.२०१८	एम.एस.सी	पाटबंधारे व जलविद्युत प्रकल्प अन्वेषण विभाग, नागपूर	
४	४	सु.रा.जाधव	अ.जाती	२२.०४.१९६४	०८.६.१९९३	सरळसेवेने	०८.०६.१९९३	३०.०४.२०२२	एम.एस.सी (भुशास्त्र)	औरंगाबाद पा.मं.	

										औरंगाबाद	
५	५	सु.रा.आटपाळकर	इ.मा.व.	१५.१०.१९६३	०८.१२.१९९३	सरळसेवेने	०८.१२.१९९३	३१.१०.२०२१	एम.एस.सी (भुशास्त्र)	कोयना संकल्पचित्र मंडळ, पुणे	
६	६	अ.रा.धवने	अ.जाती	०७.०४.१९६९	२२.१२.१९९३	सरळसेवेने	२२.१२.१९९३	३०.०४.२०२७	एम.एस.सी (टेक.) (अप्लायड जिऑलॉजी)	कोयना संकल्पचित्र मंडळ, पुणे	
७	७	सु.मो. पाटील	खुला	२०.०६.१९६८	०४.७.१९९५	सरळसेवेने	०४.७.१९९५	३०.०६.२०२६	एम.एस.सी (भुशास्त्र)	कोयना संकल्पचित्र मंडळ, पुणे	
८	८	कु. दि.मो. कनोजकर	खुला	२.१०.१९७९	०२.१.२००९	सरळसेवेने	०२.१.२००९	३१.१०.२०३७	एम.एस.सी (भुशास्त्र)	कोयना संकल्पचित्र मंडळ, पुणे	
९	९	रणधीर बजरंग चव्हाण	खुला	१५.०४.१९८५	१९.१.२००९	सरळसेवेने	१९.१.२००९	३०.०४.२०४३	एम.एस.सी	कृष्णा पाणी तंटा लवाद विशेष कक्ष, पुणे	

श्री के.जी. देशपांडे हे सेवानिवृत्त झाल्याने, श्री. पी.एस. भंडारकर यांचे निधन झालेले असल्याने तसेच श्री. जे.डी. पाटील सदर पदावर शासनसेवेत कार्यरत नसल्याने त्यांची नावे वगळण्यात येत आहेत.